

**COPY OF LETTER
INDICATING THE
GRANT RECEIVED
BY RESPECTIVE
AGENCY**



महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

MAHARASHTRA UNIVERSITY OF HEALTH SCIENCES, NASHIK

वणी-दिंडोरी रोड, म्हस्रुळ, नाशिक - ४२२००४,

Vani-Dindori Road, Mhasrul, Nashik - 422004

EPABX: 0253-2539100-300, Phone: 0253-2539170, 173

Website : www.muhs.ac.in, E-mail : sw@muhs.ac.in



डॉ. मनोजकुमार बी.मोरे

एम.डी. (आयुर्वेद)

संचालक, विद्यार्थी कल्याण

Dr. Manojkumar B. More

M.D. (Ayurved)

Director, Student Welfare

मआवि/एसडब्लू/स्कीम/ ६८२ /२०२२

दिनांक : ०९/०६/२०२२

“परिपत्रक क्र. १६/२०२२”

प्रति,

मा. अधिष्ठाता/प्राचार्य,

सर्व संलग्नित महाविद्यालये,

म. आ. वि. वि. नाशिक.

विषय : कमवा व शिका योजनेबाबत...

महोदय/ महोदया,

कमवा व शिका योजनेचे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांमध्ये पदवीपूर्व नियमित शिक्षण घेत असलेल्या गरीब, गरजू, हुशार विद्यार्थ्यांचे प्रस्ताव विद्यापीठामार्फत मागविण्यात येत आहेत.

कमवा व शिका योजनेत आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये याच भूमिकेतून विद्यापीठाने “कमवा व शिका” ही योजना अंमलात आणली आहे. गरीब, होतकरु व नियमित विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतांना निवडक स्वरूपाच्या कामांची संधी उपलब्ध करून देऊन त्या मोबदल्यात नियमानुसार योग्य तो मेहनताना देवून त्यांच्या आर्थिक गरजा भागविणे व त्यांच्या शिक्षणास हातभार लावणे हा योजनेचा मुख्य हेतू आहे.

कमवा व शिका या योजने अंतर्गत एका महाविद्यालयांतून पाच प्रस्ताव स्विकारण्यात येतील. सदर योजनेअंतर्गत ३% आरक्षण दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असेल तसेच आपल्या महाविद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रस्ताव महाविद्यालय स्तरावर निवड करून सादर करण्यात यावेत. उपरोक्त नियमावली अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव महाविद्यालयांच्या कव्हरिंग लेटरसह दि. 28/06/2022 पर्यंत विद्यापीठात स्विकारण्यात येतील. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठीची नियमावली सोबत जोडलेली आहे. उशिरा तथा विलंबाने प्राप्त झालेल्या कोणत्याही प्रस्तावावर विद्यापीठ कार्यवाही करणार नाही.

कमवा व शिका योजना नियमावली

(७.१) प्रस्तावना :- विद्यापीठांतर्गत आरोग्य विज्ञानाच्या अभ्यासक्रमास प्रवेशित कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे थांबू नये या भूमिकेतून व विद्यार्थ्यांस काही प्रमाणात आर्थिक स्वावलंबी बनविण्याकरीता विद्यापीठाने "कमवा व शिका" ही योजना अंमलात आणली आहे. गरीब, होतकरु व नियमित विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतांना निवडक स्वरूपाच्या व शैक्षणिक बाबींशी निगडीत कामांची संधी उपलब्ध करून त्यांच्या मोबदल्यात नियमानुसार योग्य तो आर्थिक मोबदला देऊन त्यांच्या काही प्रमाणात आर्थिक गरजा भागविणे व त्यांच्या शिक्षणास हातभार लावणे हा योजनेचा मुख्य उद्देश असून सदर योजनेचे नियम याद्वारे विहित करण्यात आलेले आहेत.

(७.२) सदर योजनेचा लाभ केवळ विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमाचे नियमित शिक्षण घेणारा, मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अनुज्ञेय असेल. खालील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असतील :-

- (I) पदव्युत्तर (Postgraduate) अभ्यासक्रमाचा विद्यार्थी ;
- (II) आंतरवासियता (Internship) प्रशिक्षणार्थी;
- (III) अनिवासी भारतीय (Non Resident Indian - NRI) विद्यार्थी ;
- (IV) परराज्यातून आलेले (Other than Maharashtra State- OMS) विद्यार्थी ;

(७.३) विद्यार्थ्यांस केंद्र / राज्य शासनाच्या किंवा अन्य संस्थाकडून शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, फेलोशिप शुल्क परतावा, शुल्क सवलत किंवा इतर काही अनुदान मिळत असले तरी देखील असे विद्यार्थी सदर योजनेतर्गत लाभ घेण्यास पात्र असतील.

(७.४) कमवा व शिका योजनेचा कालावधी एका शैक्षणिक वर्षात ८ महिने असून कमवा व शिका योजनेतर्गत महाविद्यालयातील पात्र ठरविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना कामाचा आर्थिक मोबदला म्हणून आठ महिन्यांकरीता रु.१६,०००/- प्रती विद्यार्थी या प्रमाणे अनुदान अनुज्ञेय असेल. विद्यापीठाचे सदर अनुदान प्रति तास रु.५०×२ तास ×२० दिवस = रु.२,०००/- दरमहा ×०८ महिने = रु.१६,०००/- अशाप्रकारे सुट्ट्यांचे दिवस वगळून दरमहा, आठ महिन्यांकरीता असेल.

(७.५) ज्या आवेदनकर्ता विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न शासन / विद्यापीठाने वेळोवेळी विहित केलेल्या मर्यादितपेक्षा कमी असेल असे विद्यार्थी योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करताना ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न सर्वात कमी असेल अशा विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. सदर योजनेतर्गत विद्यापीठाच्या

(स्टाफवैन्ड) मिळत असल्यास असे विद्यार्थी सजीवनी सुरक्षा योजनेव्यतिरिक्त इतर योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसतील.

(८.७) सदर सर्व योजनांकरीता उक्त नियमावलीत विहित नियमांव्यतिरिक्त विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या / करण्यात येणाऱ्या अटी व शर्तीचे पालन करणे महाविद्यालय व लाभार्थी विद्यार्थ्यांस बंधनकारक असेल.

(८.८) सदर सर्व योजनेअंतर्गत विद्यार्थी / विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात येणारे अर्थसहाय्य / अनुदान हे विद्यापीठाच्या स्वनिधीतून देण्यात येत असल्याने, सदर योजनेचा लाभ विद्यार्थी / विद्यार्थ्यांच्या पालकांना मिळणारी एक अतिरिक्त सवलत असुन योजनेचा लाभ हा त्यांचा हक्क असणार नाही.

(८.९) सदर योजनांकरीता अटी व शर्तीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार विद्यापीठाने राखुन ठेवलेले असतील.

(८.१०) सदर योजनांपैकी कुठलीही योजना कुठल्याही स्तरावर बंद करण्याचा किंवा त्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेस असतील.

(८.११) उपरोक्त नियमावलीत सुधारणा/बदल/निरसन करण्याचा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेस अधिकार असेल. अशा सुधारणा/बदल/निरसन परिपत्रकाद्वारे वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील व परिपत्रकाद्वारे प्रसिध्द करण्यात येणाऱ्या अशा सुधारणा/बदल/निरसन हे उक्त नियमावलीचा भाग समजण्यात येतील.

(८.१२) सदर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने विद्यापीठ ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांकडुन आवेदन मागवु शकेल. ऑनलाईन आवेदनाच्या अनुषंगाने विद्यापीठ परिपत्रक काडुन त्याबाबतची प्रक्रिया विहित करेल. उक्त नियमावलीत नियम विहित असले तरी ऑनलाईन प्रक्रियेच्या अनुषंगाने विद्यापीठाने परिपत्रकान्वये विहित केलेले नियम सदर नियमांची जागा घेतील. अशाप्रकारे प्रख्यापित करण्यात आलेले परिपत्रक उक्त नियमावलीचा भाग समजण्यात येईल.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
"कमवा व शिका" योजनेतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी
विद्यार्थ्यांने करावयाचा नमुना अर्ज

पासपोर्ट
आकाराचा
फोटो

१. विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव : _____
 २. शिकत असलेल्या महाविद्यालयाचे नाव : _____
 ३. विद्यार्थ्यांचा कायम निवासी पत्ता: _____

 ४. मोबाईल नंबर / दुरध्वनी क्र. (STD) कोडसह: _____
 ५. ईमेल आयडी:- _____
 ६. जन्म तारीख:- _____ वय:- _____ वर्ष
 ७. सध्या शिकत असलेला वर्ग आणि कोर्स: _____
 ८. मागीलवर्षी झालेल्या परीक्षेत मिळालेले एकूण गुण व टक्केवारी (%): _____
(गतवर्षीच्या गुणपत्रिकेची स्वसाक्षांकित प्रत सोबत जोडावी.)
 ९. वडीलांचे/पालकांचे संपूर्ण नाव श्री / श्रीमती: _____
 १०. नोकरी / व्यवसाय _____
 ११. एकत्रित वार्षिक उत्पन्न : रु. _____ (तहसिलदारांनी दिलेल्या उत्पन्नाचा
दाखला स्वसाक्षांकित करून जोडावा.)
 १२. कोणते काम निवडले आहे.: १) _____
२) _____
३) _____
 १३. अध्ययन तासिका कालावधी : _____
 १४. मागास वर्गीय असल्यास प्रकार : _____ प्रवर्ग : _____
 १५. विद्यार्थ्यांचा आधारकार्ड नंबर : _____ (आधारकार्ड स्वसाक्षांकीत प्रत सोबत जोडणे अनिवार्य)
 १६. योजनेच्या अटी, शर्ती, हिशोब, आर्थिक व्यवहार याबाबत सर्व नियमांचे मी पालन करीन व माझ्या शैक्षणिक
अध्ययनात खंड पडू देणार नाही अशी मी हमी देतो/दिते.
वर नमूद केलेली सर्व माहिती खरी आहे.
- विभाग प्रमुखाचे नाव व स्वाक्षरी _____ विद्यार्थ्यांचे नाव व स्वाक्षरी _____

सदर विद्यार्थी गरीब व गरजू असून योजनेसाठी दिलेली माहिती खरी आहे.

महाविद्यालयाचा शिक्का

अधिष्ठाता/प्राचार्याची सही

SHIVTEJ AROGYA SEVA SANSTHA'S



YOGITA DENTAL COLLEGE & HOSPITAL

REGD. NO. MAH./F/-1588/RATNAGIRI

(Recognized by Dental Council of India, New Delhi & Affiliated to Maharashtra University of Health Science, Nasik)

Ref. No. : YDCH / 2107 / 2071 / 2022

Date : 08/08/2022

प्रति,
मा. संचालक,
विद्यार्थी कल्याण विभाग,
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,
नाशिक- ४२२००४

विषय :- 'कमवा व शिका' या योजनेचे अर्ज सादर करणे बाबत...


संदर्भ:- मआविवि/एसडब्ल्यू/स्कीम/६८२/२०२२ दि. १.०६.२०२२

महोदय,

वरील संदर्भीय विषयानुसार योगिता दंत महाविद्यालय व रुग्णालय, खेड मधील खालील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील 'कमवा व शिका' या शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज सादर करित आहोत.

अ. क्र.	विद्यार्थ्यांचे नाव	वर्ष (शैक्षणिक वर्ष २०२२-२३)
१	निलम नामदेव शेळके	द्वितीय वर्ष पदवी दंत
२	श्रेया दिलीप जिंदे	द्वितीय वर्ष पदवी दंत
३	सागर विनोद फडतरे	द्वितीय वर्ष पदवी दंत
४	विशाल कैलास बनसोड	द्वितीय वर्ष पदवी दंत
५	तजमीन समीर म्हसकर	तृतीय वर्ष पदवी दंत

तरी वरील विद्यार्थ्यांच्या प्रस्ताव मंजूर करावे, हि विनंती.



अ. धिष्ठाता/प्राचार्य

योगिता दंत महाविद्यालय व रुग्णालय, खेड



डॉ. मनोजकुमार बी.मोरे
एम.डी. (आयुर्वेद)
संचालक, विद्यार्थी कल्याण

Dr. Manojkumar B. More
M.D. (Ayurved)
Director, Student Welfare

मआवि/एसडब्ल्यू/स्किम/ ४१ /२०२३

दि. ०६/०९/२०२३

प्रति,

मा. अधिष्ठाता/प्राचार्य

शिवनेज आरोग्य सेवा संस्थेचे योगिता पत्र
महाविद्यालय व कुलगालय नारींगी
मदीजवळ, मु.पो.ना.खोड
जि. रत्नागिरी. ४१५००९

विषय : कमवा व शिका योजनेचे अनुदान आर.टी.जी.एस. केल्याबाबत....

संदर्भ : मआवि/एसडब्ल्यू/स्कीम/६८२/२०२२ दि.०१/०६/२०२२

महोदय/महोदया,

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी विद्यापीठाने लागू केलेली कमवा व शिका योजनेसाठीचे प्रस्ताव विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून मागविण्यात आले आहेत. सदर प्रस्तावांची छाननी केल्यानंतर योजनेच्या अटी, शर्ती व निकषांनुसार योजनेचे अनुदान, प्रति विद्यार्थी रु.१६,०००/- इतकी रक्कम मिळणेसाठी खालील नमुद केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव पात्र ठरले आहेत. यापूर्वी संदर्भीय परिपत्रकानुसार पाठविण्यात आलेल्या व नमुद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून, महाविद्यालयाने सुट्टीचे दिवस वगळता प्रत्येक दिवशी फक्त दोनच तास निवडक स्वरूपाची कामे विद्यार्थ्यांना देण्यात यावी, व त्या मोबदल्यात विद्यापीठातर्फे रु. ५०/- प्रती तास या दराने मेहनताना अदा करण्यात यावा. त्यासाठी खालील नमुद केल्याप्रमाणे...०.५.. विद्यार्थ्यांकरीता व ऑडीट फी रु. ५००/- असे विद्यापीठाचे एकत्रित अनुदान म्हणून रु.८०,५००.../- इतकी महाविद्यालयाच्या बचत खात्यात दि. ०४/०९/२०२३ रोजी आर.टी.जी.एस. करण्यात आली आहे.


लाभार्थी विद्यार्थी : १)

१)	शेकळे	निलम	नामदेव
२)	जिंदे	झेया	दिलिप
३)	कडनवे	सागर	विनोद
४)	बनसोड	विशाल	ईलाद
५)	म्हसळ	तजमीन	समीर

ई) लाभार्थी विद्यार्थ्यांला महिन्यातील जास्तीत जास्त २० दिवस अशाप्रकारे वर्षातील जास्तीत जास्त ०८ महिने काम द्यावे. त्यामुळे विद्यार्थ्यांला (रु.५० प्रती तास प्रमाणे) कमाल रु. १६,०००/- प्रती वर्ष एवढीच रक्कम विद्यापीठातर्फे अदा करता येईल याची नोंद घ्यावी. (रु ५०×२ तास ×२० दिवस =रु. २,०००/- दरमहा ×०८ महिने = १६,०००/-) कमवा व शिका योजनेचा लाभ अंत्यत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी मा. अधिष्ठाता/प्राचार्य यांनी योजनेचे नियमित संनियंत्रण (Regular Monitoring) करणे आवश्यक आहे व विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही. याची कृपया नोंद घ्यावयाची आहे.

तसेच आर.टी.जी.एस. झाल्याची पोहोच उलट टपाली देण्यात यावी व योजनेबाबतच्या सर्व सुचनांचे तंतोतंत पालन करावे. सदर पत्राची प्रत संबधीत विद्यार्थ्यांस देण्यात यावी. ही विनंती.

धन्यवाद !



संचालक

विद्यार्थी कल्याण विभाग

(टिप : सदर योजनेचा आठ महिन्यांच्या कालावधी संपल्यानंतर दि. १५/१२/२०२३ पर्यंत योजनेचे समायोजन करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा.)

- सोबत : १) सनदी लेखापालांचे उपयोगिता प्रमाणपत्राची नमुना प्रत.
२) हजेरीपत्रकाची नमुना प्रत.
३) जमा व खर्चाचा हिशोब.

माहितीस्तव प्रत : महाविद्यालयाने सदर पत्राच्या छायांकीत प्रती लाभार्थी विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात.

Utilization Certificate for the Scheme of

(Name of the Scheme)

(To be given by the Chartered Accountant)

Certified that the grant of Rs. (In Figure) (In Words)

Rs. has been received

by the Dean / Principal of (College name)

..... from Maharashtra University

of Health Sciences, Nashik through RTGS No. Dtd...../...../..... for the

Scheme (Name of the scheme)

.....

With reference to the Vouchers and books of accounts, submitted to me, it is hereby certified that Dean / Principal of this College / Institute has utilized the grant of Rs.....

(In Figure) (in words) Rs..... for the said purpose.

The RTGS No. Dtd./...../..... of unspent grant of Rs. (In Figure) (in words) Rs.....) is

returned herewith.

Place :

Date :

Signature, Name, Stamp & Seal of
Chartered Accountant

Signature, Name, Stamp & Seal of
Dean / Principal

कमवा आणि शिका योजनेचा जमा व खर्चाचा हिशोब

जमा	खर्च	शिल्लक रक्कम
१) विद्यापीठ अनुदान रु. धनाकर्ष क्र. दि.	रु. रु.	रु. धनाकर्ष क्र. व दि.
२) महाविद्यालयाचे रक्कम रु. एकूण	रु. रु.	रु. रु.

सनदी लेखापालांचा सही व शिक्का

अधिष्ठाता/प्राचार्यांचा सही व शिक्का